

महाराष्ट्र शासन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव  
GOVERNMENT MEDICAL COLLEGE & HOSPITAL, DHARASHIV  
कोविड-19 इमारत, जिल्हा रुग्णालय आवार, धाराशिव. (महाराष्ट्र) 413 501  
e-mail: deangmcosmanabad@gmail.com



जा.क्र.शावैमवरुधा/भांडार/रसायणे/दरपत्रक/ 1100 /2026,

दिनांक: 16 /06/2026

दरपत्रके

प्रति,

-----  
-----  
-----

विषय :- शरिरविकृतीशास्त्र विभागाकरिता किट्स, कन्ड्युमेबल्स व तदनुषंगिक बाबी खरेदीसाठी दरपत्रके प्रसिध्द करणेबाबत.

- संदर्भ :- १) शरिरविकृतीशास्त्र विभागाचे मागणीपत्र क्र.शावैमधा/४०७/२५, दि.११/१०/२०२५  
२) शरिरविकृतीशास्त्र विभागाचे मागणीपत्र क्र.शावैमधा/४१३/२५, दि.१४/११/२०२५  
३) शरिरविकृतीशास्त्र विभागाचे मागणीपत्र क्र.शावैमधा/४६६/२५, दि.३१/१२/२०२५  
४) वैद्यकीय अधिक्षक, स्त्री-रुग्णालय यांचे पत्र क्र.शावैमधा/२२०/२६, दि.०२/०३/२०२६  
५) शरिरविकृतीशास्त्र विभागाचे मागणीपत्र क्र.शावैमधा/८७/२६, दि.१०/०३/२०२६  
६) शरिरविकृतीशास्त्र विभागाचे मागणीपत्र क्र.शावैमधा/१३४/२६, दि.०८/०४/२०२६  
७) शरिरविकृतीशास्त्र विभागाचे मागणीपत्र क्र.शावैमधा/२१९/२६, दि.२६/०५/२०२६  
८) दिनांक १६ /०६/२०२६ रोजीची मंजूर कार्यालयीन टिप्पणी.

उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव अंतर्गत शरिरविकृतीशास्त्र विभागास रुग्णसेवा तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता आवश्यक प्रयोगशाळा किट्स, कन्ड्युमेबल्स व तदनुषंगिक बाबी खरेदी करण्याची संस्थेस आवश्यकता आहे.

तरी अत्यावश्यक किट्स, कन्ड्युमेबल्स व तदनुषंगिक बाबी पुरवठा करणेकामी पात्र निविदा धारकांकडुन दरपत्रके मागविण्यात येत आहेत. यास्तव दि.१६-०६-२०२६ ते दि.२०-०६-२०२६ पर्यंत इच्छुक निविदाधारकांनी दरपत्रकातील विहित अटी व शर्तींना अनुसरुन अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सिलबंद लिफाफा मध्ये खालील नमुद पत्यावर आपले दरपत्रक सादर करण्यात यावे. सिलबंद पाकीटावर मध्यभागी "शरिरविकृतीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेसाठी आवश्यक किट्स, कन्ड्युमेबल्स करिता दरपत्रके" असा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.

सोबत: दरपत्रक नोटीस जोडली आहे.

(डॉ. शैलेंद्र चौहान)

अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,  
धाराशिव.

- प्रत:- १) सुचना फलक जाहीर नोटिस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.  
२) संकेतस्थळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.  
३) विभाग प्रमुख, शरिरविकृतीशास्त्र विभाग, शा.वै.म., धाराशिव.

कार्यालयाचा पत्ता

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,  
जिल्हा सामान्य रुग्णालय आवार,  
धाराशिव-४१३५०१

दरपत्रक नोटिस

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरिरविकृतीशास्त्र विभागास रुग्णसेवा/ वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता अत्यावश्यक किट्स, कन्ड्युमेबल्स व तदनुषंगिक बाबी खरेदी करणे कामी निविदा धारकाकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक निविदाकारांनी दि. १६-१०-२०२६ ते दि. २०-१०-२०२६ पर्यंत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सिलबंद लिफाफा मध्ये आपले दरपत्रक करार सादर करावेत.


दरपत्रके सादर करतेवेळी अधिकृत लेटरहेड वर खालील प्रमाणे विहित नमुन्यात तसेच अटी व शर्तींना अनुसरूनच माहिती सादर करावी अन्यथा निविदा प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अ. क्र.	नाव	तपशील/ पॅक साईज	प्रति नग किंमत नमुद करावी (सर्व करांसहित)
1)	White Tips (small)	1 x 1000	
2)	Disposable ESR Tubes	1 x 100	
3)	Anti sera ABD	1 pack of AB & D	
4)	Urine Test Strip (Albumin-Sugar)		
5)	Urine Pregnancy Kit	1 x 25	
6)	Multipara Urine Strips	1 x 100	
7)	Pregency kit	1 x 25	

अटी व शर्ती:

- ०१) दरपत्रक मोहरबंद लिफाफा दिनांक २०-१०-२०२६ पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कार्यालयात पोहचतील या बेताने पाठवावेत. जाहिर केलेल्या तारखेनंतर अथवा कार्यालयीन वेळनंतर आलेले दरपत्रक विचारात घेतले जाणार नाहीत/ ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ०२) सुचना फलक/ संकेतस्थळावरील जाहिर नोटीस प्रमाणे इच्छुक कंपनीस दरपत्रक मोहरबंद लिफाफा सादर करण्याची मुभा देण्यात येत आहे. दरपत्रक मोहरबंद लिफाफा "अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव" यांचे नावे विहित मुदतीत कार्यालयास सादर करावा.
- ०३) दरपत्रक मोहरबंद लिफाफ्यावर "शरिरविकृतीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेसाठी आवश्यक किट्स, कन्ड्युमेबल्स करिता दरपत्रके" तसेच मोहरबंद लिफाफा जमा करण्याचा अंतिम दिनांक दरपत्रधारकाच्या नावाचा शिक्का इत्यादी नमुद असणे आवश्यक आहे.
- ०४) दरपत्रक सिलबंद लिफाफ्यात सादर करावयाचे दस्तऐवज:
  - एसटी (GST) क्रमांक असलेल्या अधिकृत लेटरहेडवर दरपत्रक
  - जीएसटी प्राधिकृत प्रत
  - पॅन कार्ड
  - शॉप अॅक्ट
  - अधिकृती पुरवठादार असल्याचे पत्र (Authorization letter)
  - शासकीय कार्यालयामध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र (Valid PO)
  - डेमो/ सॅम्पल रिपोर्ट "ANNEXURE-A" (सोबत नमुना जोडला आहे)
  - एकल दरपत्रक धारक असल्याबाबतचे हमीपत्र "ANNEXURE-B" (सोबत नमुना जोडला आहे).
- वरील सर्व दस्तऐवज जोडणे बंधनकारक आहे (दिलेल्या क्रमाने जोडण्यात यावेत).
- ०५) निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी निविदेतील नमुद बाबींचा, खरेदी समिती/ उपभोक्ता विभागास नमुना (Sample) सादर करून, त्याचा अहवाल दरपत्रकामध्ये जोडणे बंधनकारक आहे. ("ANNEXURE-A")
- ०६) सर्वात कमी दर सादर करणाऱ्या पात्र निविदाधारकाचे दर हे पुढील ०६ महिन्यांकरिता गोठविण्यात येतील. कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी त्याच दराने सामुग्री विहित वेळेत (०७ दिवसात) पुरवठा करणे बंधनकारक राहिल.
- ०७) अपवादात्मक परिस्थितीमुळे उक्त कोणत्याही अटी अथवा शर्तीमध्ये आवश्यकतेनुसार अंशतः बदल करणे अथवा प्राप्त झालेली दरपत्रके कोणतेही कारण/पुर्वसुचना न देता नाकारणे तसेच कोणत्याही स्तरावर निविदा प्रक्रिया रद्द करणे इ. अधिकार संस्थाप्रमुख (अधिष्ठाता) यांनी राखून ठेवलेले आहेत.

नोंद:- सदर दर पत्रके मा. अधिष्ठाता यांचे दालनात उघडण्याची वेळ दिनांक. २४-१०-२०२६ रोजी ११.३० वाजता राहिल. सदर नियोजित वेळेत कोणताही बदल झाल्यास निविदाधारकांना तशी पुर्वसुचना देण्यात येईल.



(डॉ. शैलेंद्र चौहान)

अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,  
धाराशिव

**एकल दरपत्रक अधिकृत विक्रेता/पुरवठादार/कंपनी यांचे लेटरहेडवर**

Letter No.

Date :-

प्रति  
अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,  
धाराशिव.

विषय :- एकल दरपत्रक सादर करणेसंबंधीचे हमीपत्र सादर करणेबाबत...

संदर्भ :- आपले दरपत्रक मागणी पत्र

क्रमांक. \_\_\_\_\_

दिनांक \_\_\_\_\_

महोदय

संदर्भाकित दरपत्रक मागणी पत्रानुसार मागणी करण्यात आलेले एकल दरपत्रक सादर करण्यासंबंधीचे हमीपत्र मी खालील प्रमाणे सादर करीत आहे.

**हमीपत्र (Undertaking)**

याद्वारे हमी देतो की, दरपत्रक प्रक्रियेसाठी एकच दरपत्रक सादर करीत आहे. आमच्याच फर्मशी निगडीत असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावे किंवा अप्रत्यक्षपणे केवळ आम्हास लाभ होईल, अश्याप्रकारे दुसरे दरपत्रक दरपत्रकप्रक्रियेमध्ये सादर केलेला नाही. तसेच माझा/आमचा आपल्या कार्यालयातील खरेदी प्राधिकार्यांशी कुठलेही हितसंबंध नाही.

उक्त बाब भविष्यात असत्य/खोटी आढळुन आल्यास, सर्वस्वी जबाबदारी आमची राहिल. नियमानुसार होणाऱ्या कार्यवाहीस मी/आम्ही पात्र असू. तद्संबंधी माझी/आमची कुठलीही हरकत राहणार नाही. अशी याद्वारे हमी देत आहे.

अधिकृत वितरकाचे नाव व स्वाक्षरी,  
शिक्का आणि मोहर  
Authorized Person Name,  
Signature  
with Stamp and Seal

**Sample/ Demo Report**  
**(On Bidder Letters Head)**

To  
Dean Government Medical collage & Hospital.  
Dharashiv-413501

Ref: Your Tender/Quotation No----- & Date: -----

Sr No.	Name & Specificatins of Consumable/ Kits/ Lab Glassweare/ Chemicals published by buyer	Name & Specification quote by the tenderer	Whether the tender quoted by the supplier is as per specification asked for. Indicate against each item clearly YES/NO

**Head of Department**  
**Department of Pathology**  
**Government Medical College,**  
**Dharashiv**